

अतिमति adj. *überaus klug* MBh. 3, 12470.
 अतिमर्त्य (अ^० + म^०) adj. *übermenschlich*: वीर्याणि BHĀG. P. 1, 1, 20.
 अतिमर्श zu streichen und मर्श mit अति zu vergleichen.
 अतिमांस (अ^० + मांस) adj. *zu fleischig*: अघरोष्ठ VARĀH. BRH. S. 69, 10. ऋङ्गा 70, 17.
 अतिमात्र, कृत्वो ऽतिमात्रः (ऽतिमात्र die neuere Ausg.; die richtige Lesart wird wohl अतिमात्रं sein) पुरुषः ein überaus kleiner Mensch HARIV. 308. adv.: °भामुख Spr. 3406. — Z. 2 lies आत्मानमतिमात्रं.
 अतिमान Spr. 3407.
 अतिमानिन् R. ed. Bomb. 3, 33, 16. अतिनि^० zur Erkl. von सधमाद् CAT. Br. 5, 3, 5, 19.
 अतिमुक्तक m. MBh. 13, 2829. n. s. u. मुक्तक.
 अतिमुक्ति TS. 6, 6, 9, 2.
 अतिमूढ (अ^० + मूढ) adj. *überaus dumm*, — *einfältig* VEDĀNTAS. (Allah.) No. 37.
 अतिमूर्ति lies m. st. f.
 अतिममिष s. मेमिष.
 अतिमोर्तिन् (vom desid. von 1. मुच् mit अति) adj. *sich losmachend, entrinnend*: तनू TS. 6, 6, 9, 2. KĀṬH. 30, 7.
 अतिरक्त adj. *eine starke Neigung zu Etwas habend*; davon nom. abstr. °ता f.: ग्राम्ये Spr. 4038.
 अतिरत्न (अ^० + रत्न) n. *ein Juwel —, ein Edelstein ersten Ranges* Spr. 2706.
 अतिरात्र 2) a) Verz. d. Oxf. H. 30, b, 10. 266, b, 40. अतिरात्र adj. CAT. Br. 5, 1, 3, 2. — Z. 6 lies 9, 6, 41 st. 9, 9, 4; Z. 8 lies 11, 7, 12 st. 11, 9, 12.
 अतिरेक 1) Ind. St. 8, 120.
 अतिरेखा und °लेखा f. *ein best. Metrum, 4 Mal* — — — — — Ind. St. 8, 391.
 अतिरोगिन् adj. *schwindsüchtig* KARMAPRAD. beim Schol. zu ÇĀṆKH. GRĀH. 1, 1.
 अतिरौद्र (अ^० + रौद्र) adj. *überaus grimmig*; davon nom. abstr. °ता f. TATTVA. 20.
 अतिरुद्धिन् (von लङ् mit अति) adj. *überschreitend, ein Versehen machend bei*: नर्तकीरभिनयातिरुद्धिनी: RAḠH. 19, 14.
 अतिरुद्धि (अ^० + रुद्धि) adj. *überaus gierig*; davon nom. abstr. °ता f. Spr. 109.
 अतिवक्त्र (von वच् mit अति) nom. ag. *Jmd tadelnd, mit Worten beleidigend*: आक्रोष्टा चातिवक्त्रा च ब्राह्मणानाम् MBh. 13, 2196.
 अतिवर्तन, न दैवस्यातिभारो (wohl दैवस्यातिभावो zu lesen); ऽस्ति न चैवास्यातिवर्तनम् Spr. 1401.
 अतिवर्तव्य (von वर्त् mit अति) adj. *derjenige, dem man entgehen soll, den man zu vermeiden hat, den man vernachlässigen darf*: सतावृती — स्त्रिया भर्ता — नातिवर्तव्यः MBh. 1, 4740.
 अतिवर्तिन् *überschreitend*: पदर्थेषु लोकासीमातिवर्तिषु ŚĀH. D. 76, 4. *hinübergehend über so v. a. nicht beachtend*: प्रियतमाप्रणामाञ्जलिशप-
 दशतातिवर्तिन् DAÇAK. in BENF. Chr. 194, 8.
 अतिवर्ष (अ^० + वर्ष) n. *zu viel Regen* MBh. 2, 1208.
 अतिवर्षण (अ^० + वर्ष) n. dass. Spr. 3637.

अतिवाद 1) *Uebertreibung*, insbes. *der Fehler oder Vergehen eines Andern, ein liebloses und ungerechtes Urtheil über Jmd*; sg. MBh. 3, 1270. 13, 5802. Spr. 3407. °वाणाः 4309. pl. MBh. 1, 3319. 2, 2192. Spr. 3410 (अतिवाद ed. Bomb. des MBh.). — 2) *Zurechtweisung*: अतिवादाद्-
 दाम्येष मा धर्ममभिशाङ्कित्या: MBh. 3, 1166.
 अतिवादन in अतिनि^० adj. *nicht lüsternd* KĀṬH. 31, 12.
 अतिवाडुक in अतिनि^० adj. dass. TS. 6, 4, 5, 2.
 अतिवाप (von वप् mit अति) s. oben अतिवाप.
 अतिवाह (von वह् mit अति) n. *das Hinüberführen*; vgl. अतिवाहिक.
 अतिवाहिक 1) fehlerhaft für अतिनि^०. — 2) HALĀJ. 3, 3. Hier und H. 1338 kann gleichfalls अतिवाहिक gemeint sein.
 अतिविषम (अ^० + वि^०) adj. *überaus uneben*, — *rauh*, — *boshaft*: विषयतो ऽप्यतिविषमः खलः *der Bösewicht ist fürchterlicher als die Schlange* Spr. 2860.
 अतिविमार्नि (अ^० + वि^०) adj. *sich sehr weit verbreitend, viel umfassend*: प्रज्ञा PAṆĀT. in Gött. gel. Anz. 1860, S. 731.
 अतिवृत्त (अ^० + वृत्त) adj. *längst vergangen*: °कयक Spr. 3321.
 अतिवृत्ति 2) शासना^० *Uebertretung, Nichtbeachtung* DAÇAK. in BENF. Chr. 181, 3.
 अतिवृद्धि = अभिग्रन्थ H. an. 4, 136. MED. d. 43.
 अतिवेग (अ^० + वेग) m. *grosse Hast* HARIV. 6872.
 अतिवेलम् adv.: ते ऽतिवेलं प्रकृत्यन्ति संतापमुपयाति च Spr. 4887. MBh. 2, 2187. 14, 461. HALĀJ. 4, 34. 3, 17.
 अतिव्याध्य s. अनतिव्याध्य.
 अतिव्रत (अ^० + व्रत) adj. *überaus fromm* Spr. 3420.
 अतिशक्रशोभिन् (अ^० - शक्र + शो^०) adj. *schöner als* — Indra's: रा-
 श्वेप RAḠH. 19, 30.
 अतिशय 1) *तरतमयोश्चातिशये* VS. PRĀT. 3, 2. आद्रातिशय ÇIV. 9, 77. अयोऽन्यातिशयस्तस्मिन्नेकश्चासामवर्धन *eine Liebe, bei der Eine die Andere übertraf*, KĀṬH. 3, 15. यथा विद्वद्दिदृष्ट्या शिलायामतिशयः *wie ein Stein eine höhere Bedeutung gewinnt, wenn man darin Viṣṇu oder einen andern Gott sieht*, TBr. Comm. II, 389, 2 v. u. — *eine best. rhetorische Figur* Verz. d. Oxf. H. 208, b, 24. In der Philos. *das potentia-in-Etwas-Enthaltensein*: नीर एव द्रव कश्चिदतिशयो न मृत्तिकायाम्. मृत्तिकायामेव च घटस्य कश्चिदतिशयो न नीरे *nur in der Milch ist दधि potentia enthalten, nicht im Lehm; und nur im Lehm ist ein Topf potentia enthalten, nicht in der Milch*, ÇĀṆK. zu BRAHMAS. 2, 1, 18. Davon adj. अ-
 तिशयवत् und hiervon nom. abstr. अतिशयवत्त्व n. ebend. — 2) *तथा स स्तोत्रिणेण समो वातिशयो वा संयत्यते* ÇĀṆKH. Br. 23, 2.
 अतिशयोक्ति (अतिशय + उ^०) f. *allegorische Ausdrucksweise, Bez. einer best. rhetorischen Figur* ŚĀH. D. 693. ÇĀ. KUVALAJ. 36, a (48, a). PRATĀPAR. 84, b, 6. 85, b, 2.
 अतिशर्वर Z. 3 lies 7, 80, 4 st. 7, 81, 4.
 अतिशयान् adj. *übertreffend*, am Ende eines comp. BUĀG. P. 9, 13, 25.
 अतिशयिन् 1) adj. dass. DAÇAK. in BENF. Chr. 182, 1. *steigernd*: शोमा-
 ति^० ŚĀH. D. 631. — 2) f. °नी *ein best. Metrum, 4 Mal* — — — — — Ind. St. 8, 421.
 अतिग्रन्थ (अ^० + ग्रन्थ) n. *eine gesteigerte Leere, Bez. eines best. gei-*